

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील गट 'क' मधील पदे भरताना अनुसरावयाची कार्यपद्धती. सुधारित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक :- प्रानिमं-२००७/प्र.क्र.४६/०७/१३-अ,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- २७ जून, २००८.

- वाचा :** १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.प्रानिमं-२००७/प्र.क्र.४६/०७/१३-अ, दिनांक १९.१०.२००७.
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.एसआरव्ही-२००७/प्र.क्र.१५९/०७/१२, दिनांक १.१०.२००७.
- ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.एसआरव्ही-२००७/प्र.क्र.११९/०७/१२, दिनांक १७.११.२००७.

शासन निर्णय

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील गट 'क' वर्गीय पदे भरण्याची कार्यपद्धती शासनाकडून दि.१९ ऑक्टोबर, २००७ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी करताना नियुक्ती प्राधिका-यांना आलेले अनुभव, अडचणी तसेच याबाबत त्यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन उक्त शासन निर्णयातील काही तरतुदींमध्ये सुधारणा करणे तसेच काही नवीन तरतुदी निश्चित करणे या बाबी शासनाच्या विचाराधीन होत्या. त्यानुसार सदर पदे भरताना दि.१९/१०/२००७ च्या आदेशातील तरतुदीबरोबरच खालीलप्रमाणे कार्यपद्धती अनुसरण्याबाबत आदेश देण्यात येत आहेत.

२. निवड समित्यांवरील सदस्य सचिवांबाबत :-

(अ) दि.१९/१०/२००७ च्या आदेशातील परिच्छेद क्र.२(अ) येथील तरतुदीनुसार स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा निवड समितीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखालील गट 'अ' मधील अधिका-याची **सदस्य सचिव** म्हणून जिल्हाधिकारी नियुक्ती करतील. मात्र जिल्हा परिषदेमधील रिक्त पदांवरील भरतीची कार्यवाही करताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांची शिफारस विचारात घेऊन जिल्हा परिषदेतील गट 'अ' मधील अधिका-याची **सदस्य सचिव** म्हणून जिल्हाधिकारी नियुक्ती करतील.

(ब) प्रादेशिक व राज्य स्तरीय निवड समित्यांवर गट 'अ' मधील अधिका-याची **सदस्य सचिव** म्हणून संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून नियुक्ती करण्यात येईल.

(क) दि.१९/१०/२००७ च्या आदेशातील परिच्छेद क्र.२(ब) नुसार गट 'अ' मधील अल्पसंख्याक अधिकारी उपलब्ध होत नसल्यास गट 'ब' राजपत्रित अल्पसंख्याक अधिका-याचा निवड समितीमध्ये समावेश करण्यात यावा.

३. निवड प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम व पुढील एक वर्षाची संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत :-

अ) दि. १९/१०/२००७ च्या आदेशातील परिच्छेद क्र. २(क) व सदर आदेशासोबतच्या परिशिष्ट 'अ' मध्ये दर्शविल्यानुसार जिल्हा निवड समित्यांसाठी कालबद्ध कार्यक्रम आखून देण्यात आला आहे. त्यानुसार आता

यापुढे वरीलप्रमाणे कार्यवाही करताना जिल्हा परिषदा वगळून नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयात पुढील कॅलेंडर वर्ष अखेरपर्यंत म्हणजेच डिसेंबर अखेरपर्यंत किती जिल्हास्तरीय पदे नामनिर्देशनाने भरतीसाठी उपलब्ध होतील (उदा. दि.१५ जून २००८ पूर्वी मागणीपत्र पाठविताना दि.३१ डिसेंबर २००९ पर्यंत व १५ जून २००९ पूर्वी मागणीपत्र पाठविताना दि.१ जानेवारी, २०१० ते ३१ डिसेंबर २०१० पर्यंत याप्रमाणे दरवर्षी सेवानिवृत्ती, पदोन्नती इ. मुळे रिक्त होणारी पदे) यांचा अंदाज घेऊन दरवर्षी १५ जूनपर्यंत जिल्हा निवड समितीकडे मागणीपत्र पाठवावे.

ब) राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील गट 'क' ची पदे दरवर्षी नियमितपणे भरली जातील यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याची जबाबदारी ग्रामविकास व जलसंधारण विभागाची राहिल. तसेच असा भरती कार्यक्रम दरवर्षी जूनपूर्वी सुरू होऊन निवड प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल अशा प्रकारे निश्चित करण्यात येईल. जिल्हा परिषदेने जिल्हा निवड समितीकडे मागणीपत्र न पाठविता जिल्हा परिषदांमधील रिक्त पदे भरण्याबाबत दरवर्षी ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून निश्चित करण्यात येणा-या कालबद्ध कार्यक्रमानुसार जिल्हा निवड समितीच्या मान्यतेने निवड प्रक्रियेची संपूर्ण कार्यवाही करावी. असे करताना वरील परिच्छेद क्र. ३(अ) प्रमाणे उपलब्ध होणारी रिक्त पदे विचारात घेण्यात यावी.

क) दि. १९/१०/२००७ च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट 'अ' मधील कालबद्ध कार्यक्रमाच्या अधीन राहून संबंधित विभागीय आयुक्त (महसूल) हे संबंधित महसूल विभागाकरिता जिल्हा परिषदा वगळून गट 'क' मधील पदांकरिता लेखी परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या दृष्टीने एकत्रित कार्यक्रम निश्चित करतील. तसेच दि.१९/१०/२००७ च्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्र.६ येथील तरतूदी विचारात घेऊन शासकीय पदांसाठी प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका तयार करण्याची व परीक्षा घेण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी करतील. तसेच जिल्हा परिषदेकडील पदांच्याबाबतीत प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका तयार करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी करतील. परंतु परीक्षा घेण्याची कार्यवाही संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहिल.

ड) मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी स्थापन केलेल्या प्रादेशिक व राज्य स्तरीय निवड समित्यांनी सेवाभरतीची जाहिरात ज्या महिन्यात दिली जाईल त्या महिन्यापासून पुढील एका वर्षात नामनिर्देशनाने भरतीसाठी उपलब्ध होणा-या संभाव्य रिक्त पदांची संख्या विचारात घेऊन निवड प्रक्रिया करावी. (उदा. मे, २००८ मध्ये जाहिरात दिल्यास ३० एप्रिल, २००९ पर्यंत सेवानिवृत्ती, पदोन्नती इ. मुळे रिक्त होणारी पदे)

४. लिपिक वर्गीय पदे :-

दि. १९/१०/२००७ च्या आदेशातील परिच्छेद क्र. ५(१) येथील तरतूदीनुसार कार्यवाही करताना शासकीय कार्यालये व जिल्हा परिषदांमधील गट 'क' ची खालील पदे लिपिक वर्गीय पदे असल्याचे समजण्यात यावे :-

लिपिक-टंकलेखक, देयक लेखापाल, रोखपाल, कनिष्ठ सहाय्यक, भांडार सहाय्यक, भांडारपाल, संगणक (कॉम्प्युटर).

वरील यादी पूर्ण (exhaustive) समजता येणार नाही. तर ती दर्शक (Illustrative) स्वरूपाची समजावी. याव्यतिरिक्तही एखादे पद लिपिक वर्गात येऊ शकेल. मात्र अशा पदाची कर्तव्ये व जबाबदा-या यांच्या अनुषंगाने ती बाब संबंधित प्रशासकीय विभागाने निश्चित करावी.

५. उमेदवार गुणवत्ता पात्र ठरण्यासाठी किमान गुण :-

दि.१९/१०/२००७ च्या आदेशातील परिच्छेद क्र. ५(२) येथील तरतूदीनुसार कार्यवाही करताना जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल.

तसेच दि.१९/१०/२००७ च्या आदेशातील परिच्छेद क्र. ५ मधील अ. क्र. १ ते अ. क्र. ४ येथील तरतुदीनुसार कार्यवाही करताना गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहिल.

६. उमेदवारांना समान गुण मिळाल्यास :-

परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता क्रम खालील निकषांवर क्रमवार लावला जाईल :-

- १) अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्च शैक्षणिक अर्हता धारण करणारे -
उमेदवार ; त्यानंतर
- २) मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत प्रथम अनुसूचीत जमाती मधील नंतर अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती (१४ व तत्सम जाती, भटक्या जमाती जानेवारी १९९०-पूर्वीच्या २८ व तत्सम जमाती), भटक्या जमाती (धनगर व तत्सम), इतर मागासवर्ग या क्रमाने ; त्यानंतर
- ३) शारीरिक दृष्ट्या अपंग असलेले उमेदवार ; त्यानंतर
- ४) माजी सैनिक असलेले उमेदवार ; त्यानंतर
- ५) स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असलेले उमेदवार ; त्यानंतर
- ६) वय (वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांचा क्रम वरती लागेल.)
वरील प्रत्येक संवर्गामध्ये महिलांना अग्रक्रम देण्यात येईल.

७. निवडसूचीची कालमर्यादा :-

दि. १९/१०/२००७ च्या आदेशातील परिच्छेद क्र. ९ येथील तरतुदीमध्ये बदल करण्यात येत असून यापुढे निवड समितीने तयार केलेली निवडसूची एक वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत, जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य ठरेल. त्यानंतर ही निवडसूची व्यपगत होईल.


८. हे आदेश तात्काळ लागू होतील. परंतु हे आदेश निर्गमित होण्यापूर्वीच ज्या प्रकरणी निवड प्रक्रियेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे व या आदेशातील विशिष्ट तरतुदींच्या टप्प्यावरील कार्यवाही पूर्ण झाली आहे त्या प्रकरणी या आदेशातील सदर विशिष्ट तरतुदी लागू होणार नाहीत. तसेच दि. १/१०/२००७ च्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आलेल्या भरती मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा स्तरीय पदांवरील सेवाभरती करताना जिल्हा निवड समित्या व जिल्ह्यात असलेले विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्यामध्ये भरतीबाबतची कार्यवाही कोणी करावी याबाबत संभ्रम राहू नये म्हणून या आदेशासोबतच्या परिशिष्ट 'अ' मध्ये दर्शविल्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

९. गट 'ब' अराजपत्रित पदे सरळसेवेने भरतानाही दि.१९/१०/२००७ या आदेशातील तरतुदी लागू राहतील.

१०. सर्व मंत्रालयीन विभागांनी वरील आदेश त्यांच्या प्रशासकीय अधिपत्याखालील सर्व कार्यालयांना/नियुक्ती प्राधिका-यांना कळवावे आणि या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल याबाबत दक्षता घ्यावी.

११. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या WWW.Maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०६२७१४४४०३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(सतीश त्रिपाठी)

अपर मुख्य सचिव (सेवा),
महाराष्ट्र शासन.

प्रति,

- राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई,
मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
सर्व विधान परिषद व विधान सभा सदस्य,
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई,
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर,
महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई,
महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर,
* मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
* सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
* प्रबंधक, उच्च न्यायालय, मुळ न्यायशाखा, मुंबई,
* प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
* प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई,
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व जिल्हाधिकारी,
सर्व मंत्रालयीन विभाग,
मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख
व कार्यालय प्रमुख,
महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई (२ प्रती)
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
निवड नस्ती,
* पत्राने.

प रि शि ष्ट - 'अ'

दिनांक १/१०/२००७ च्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या भरती मोहिमेच्या कालावधीत जिल्हास्तरीय रिक्त पदांवरील नेमणूका करताना खालील प्रकरणी त्यापुढे नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी :-

<u>कार्यवाहीचा टप्पा</u>	<u>कार्यवाही</u>
१) ज्या प्रकरणी लिपिक वर्गीय पदांवर नियुक्ती करण्यासाठी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु लेखी परीक्षा अद्याप झालेली नाही किंवा लेखी परीक्षा झालेली आहे परंतु अंतिम गुणवत्ता यादी घोषित झालेली नाही.	१) जाहिरातीच्या दिनांकाच्या महिन्यापासून पुढील एक वर्षापर्यंतची रिक्त पदे विचारात घेऊन संबंधित नियुक्ती प्राधिका-यांनी संपूर्ण निवड प्रक्रियेची कार्यवाही जिल्हा निवड समितीच्या मान्यतेने पूर्ण करावी.
२) ज्या प्रकरणी लेखी व तोंडी परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया करावयाची आहे अशा प्रकरणी लेखी परीक्षा झाली आहे परंतु अद्याप मुलाखती झालेल्या नाहीत.	२) --- वरीलप्रमाणे ---
३) ज्या प्रकरणी अद्याप जाहिरात देण्यात आलेली नाही.	३) --- वरीलप्रमाणे ---
४) ज्या प्रकरणी शासनाच्या भरती मोहिमेनुसार दि.१६/५/०८ पर्यंतची किंवा त्यापुढील जाहिरातीच्या महिन्यापासून एक वर्षापर्यंतच्या मर्यादेपर्यंतची संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन निवड प्रक्रिया करण्यात आली आहे किंवा गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.	४) गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात व त्यापुढील परंतु ३१ डिसेंबर, २००९ अखेरपर्यंत सरळसेवा भरतीसाठी उपलब्ध होणा-या रिक्त पदांसाठी जिल्हा निवड समितीकडे दि. १५ जुलै, २००८ पर्यंत विहित नमुन्यात मागणीपत्र पाठवावे व जिल्हा निवड समितीने एकूण मागणीचा विचार करून दि. १९/१०/२००७ व प्रस्तुत आदेशानुसार कार्यवाही करावी.
५) ज्या प्रकरणी डिसेंबर, २००७ पर्यंत किंवा त्यापूर्वीची रिक्त पदे विचारात घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे व जानेवारी, २००८ नंतरच्या रिक्त पदांची निवड प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.	५) संबंधित नियुक्ती प्राधिका-यांनी डिसेंबर, २००८ पर्यंतची रिक्त पदे विचारात घेऊन जिल्हा निवड समितीच्या मान्यतेने संपूर्ण निवड प्रक्रिया करावी व त्यापुढील जानेवारी, २००९ ते डिसेंबर, २००९ पर्यंतच्या पदांसाठी दि.१५ जुलै, २००८ पूर्वी जिल्हा निवड समितीकडे मागणीपत्र पाठवावे.